



Manorama Industries Limited

KHASRA No. 2449-2618
Nr. IIDC, Birkoni
Mahasamund (C.G.)
Pin: 493445

April 28, 2025

To,
The Manager,
Listing Department
BSE Limited ("BSE")
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001

To,
The Manager,
Listing Department
National Stock Exchange of India Limited ("NSE")
Exchange Plaza, Plot No. C/1, G Block,
Bandra Kurla Complex, Bandra (East),
Mumbai - 400051

Scrip Code: 541974
ISIN: INE00VM01036

Symbol: MANORAMA
ISIN: INE00VM01036

Sub: Publication of Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and financial year ended March 31, 2025 - Disclosure under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47(3) read with Schedule III of the of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the newspaper advertisement for the publication of Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and financial year ended March 31, 2025 in the following newspapers:

1. Business Standard- English
2. Loksatta - Marathi

The above newspaper publication is also uploaded and available on our company's website at <https://manoramagroup.co.in/investors-company-announcements#others>

Please acknowledge and take the above on records.

Thanking You,

For Manorama Industries Limited



Deepak Sharma
Company Secretary and Compliance Officer
Membership No.: A48707
Encl: As above

Corporate Office:

F-6, Anupam Nagar,
Raipur-492007, Chhattisgarh, INDIA
E-mail: info@manoramagroup.co.in
Tel.: +91-771-2283071, 2282579, 2282457
Telefax: +91-771-4056958
CIN: L15142MH2005PLC243687
GSTIN: 22AAECM3726CIZI

Certifications:

FSSC 22000, ISO 9001, ISO 14001, ISO 4500, RSPO, HALAL,
KOSHER, FAIRTRADE, ORGANIC, FSSAI,
EcoVadis & Sedex registered and certified.
A Government of India Recognized Star Export House

Registered Office:

Office No. 701, 7th Floor, Bonanza Building,
Sahar Plaza Complex, JB Nagar Metro Station
Andheri Kurla Road, Andheri East,
Mumbai, Maharashtra-400059
Tel. 022 49743611, 022 67088148
www.manoramagroup.co.in
GSTIN-27AAECM3726C1ZR

Phoenix ARC Private Limited					
Regd. Office: 3rd Floor, Wallace Towers, 139-140/B/1, Crossing of Sahar Road and Western Express Highway, Vile Parle East, Mumbai, Maharashtra – 400057, India CIN: U67190MH2007PTC168303					
Tel: 022- 6849 2450, Fax: 022- 6741 2313					
Email: compliance@phoenixarc.co.in Website: www.phoenixarc.co.in					
Extract of audited financial results for the year ended March 31, 2025					
(Rs. in Lakhs)					
Sr. No.	Particulars	Standalone		Consolidated	
		Year ended			
		March 31, 2025	March 31, 2024	March 31, 2025	March 31, 2024
1.	Total Income from operations	36,275.24	42,302.52	43,122.59	52,216.27
2.	Net profit for the period (before tax, exceptional and extraordinary items)	26,640.97	28,043.08	31,666.97	27,355.32
3.	Net profit for the period before tax (after exceptional and extraordinary items)	26,640.97	28,043.08	31,666.97	27,355.32
4.	Net profit for the period after tax (after exceptional and extraordinary items)	19,692.82	20,919.95	23,854.32	18,995.85
5.	Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	19,682.91	20,916.10	23,844.41	18,992.00
6.	Paid up equity share capital (face value Rs.10 per share)	16,800.00	16,800.00	16,800.00	16,800.00
7.	Reserves (excluding revaluation reserve)	95,663.34	75,980.45	95,504.65	75,640.08
8.	Securities premium account	3,006.10	3,006.10	3,006.10	3,006.10
9.	Net worth	1,12,463.34	92,780.45	1,12,304.65	92,440.08
10	Paid up debt capital / outstanding debt	83,564.04	1,07,648.65	85,598.96	1,15,710.92
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-
12	Debt equity ratio	0.74	1.16	0.76	1.25
13	Earnings per share (of Rs.10 each) (for continuing and discontinued operations) -				
	1. Basic	11.72	12.45	14.20	11.31
	2. Diluted	11.72	12.45	14.20	11.31
14	Capital redemption reserve	-	-	-	-
15	Debenture redemption reserve	-	1,963.05	-	1,963.05
16	General reserves	1,963.05	-	1,963.05	-
17	Debt service coverage ratio	0.58	0.39	0.51	0.32
18	Interest service coverage ratio	4.43	4.28	7.14	5.38
Notes:					
1. The above financial results have been prepared in accordance with the requirements of Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended read with Chapter XVII of SEBI Circular No. SEBI/HO/DDHS/P/CIR/2021/613 dated August 10, 2021 (the "Regulations") and the Indian Accounting Standards ("Ind AS") notified under Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2016, prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 ("the Act") read with relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India.					
2. The above is an extract of the detailed format of financial results filed with National Stock Exchange of India Limited under Regulation 52 of the Securities Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the websites of National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and the Company at www.phoenixarc.co.in. For the other line items referred in regulation 52 (4) of the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, pertinent disclosures have been made to the National Stock Exchange of India Limited and can be accessed on the www.nseindia.com.					
3. The Company operates in a single reportable operating segment of Asset Reconstruction business as per the requirement of Ind AS 108- Operating Segment.					
4. There were no outstanding Non-Convertible Debentures as on March 31, 2025.					
5. Figures for the previous period / year have been regrouped wherever necessary to conform to current period / year presentation.					
For and on behalf of the Board of Directors of Phoenix ARC Private Limited					
Sanjay Tibrewala Managing Director & CEO DIN: 10779180					
Place: Mumbai Date: April 25, 2025					



CAPITAL INDIA
Rediscover Business

REGD. OFFICE : 701, 7th Floor, Aggarwal Corporate Tower, Plot No. 23, District Centre, Rajendra Place, New Delhi, India - 110008 Tel: +91 11 4954 6000
Email: wecare@capitalindia.com
CIN : L74899DL1994PLC128577

**APPENDIX-IV (See Rule 8(1))
POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)**

Whereas,
The undersigned being the Authorized Officer of CAPITAL INDIA FINANCE LIMITED (CIN NO. L74899DL1994PLC128577) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 02.01.2025 for Loan Agreement No. NLNAPMUM0034427 calling upon the borrower(s) (1) Ramakant Hiraji Bhandari (2) Pallavi Ramakant Bhandari (3) Kaushik Ramakant Bhandari to repay total amount mentioned in the demand notice being Rs. 87,62,013/- (Rupees Eighty Seven Lac Sixty Two Thousand Thirteen Only) as on 26.12.2024 along with future interest in terms of loan agreement w.e.f. 27.12.2024 interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower(s) and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rules of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 24.04.2025.

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Capital India Finance Limited for an amount of Rs. 87,62,013/- (Rupees Eighty Seven Lac Sixty Two Thousand Thirteen Only) as on 26.12.2024 and along with future interest in terms of loan agreement w.e.f. 27.12.2024.

The borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the Secured Asset.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All That Piece and Parcel of famously known as Bhandari Holiday Home along with Bhandari Beer Shop on Plot No. 03 having Area of 577.50 Sq. Mtrs. Out of Total Plot Area of 3263 Sq. Mt. on S. No. 60/4 CTS No. 123 of Village Manori, Manori Village, Manori Goral Road, CTS No. 1234 of Village Manori Manor, Mumbai-400095

DATE : 24.04.2025
PLACE: MUMBAI

**AUTHORISED OFFICER,
For CAPITAL INDIA FINANCE LIMITED**


LOSS OF ORIGINAL SOCIETY SHARE CERTIFICATE

Notice is hereby given that the original Share Certificate Nos. 571 to 575 issued by Sion Kamgar CHS in the name of Mr. Sunil Deorukhkar, owner of Flat no 16/A, has been lost.

If the above-mentioned Share Certificate Nos. 571 to 575 are found, kindly return them to Mrs. Arati Deorukhkar at 16A/126 Sion Kamgar Chs Sion East Mumbai 400022, within 7 days.

A duplicate Share Certificate will be issued in lieu of the lost original Share Certificate Nos. 571 to 575 after completion of necessary formalities.

Date: 28.04.2025 **Mrs. Arati Deorukhkar**



MANORAMA INDUSTRIES LIMITED
CIN : L15142MH2005PLC243687

Regd Office: 701, 7th Floor, Bonanza Building, Sahar Plaza Complex, Andheri Kurla Road, J.B. Nagar, Andheri East, Mumbai, Maharashtra, India, 400059
Email: cs@manoramagroup.co.in Website: www.manoramagroup.co.in Tel No.: 022-67088148

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025

(Amount in Lakhs)

Sl No	Particulars	Standalone				Consolidated			
		Quarter Ended		Year ended		Quarter ended		Year Ended	
		31.03.2025	31.12.2024	31.03.2024	31.03.2025	31.03.2025	31.12.2024	31.03.2024	31.03.2025
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	24,186.50	21,114.55	13,310.97	78,940.53	47,023.33	24,232.69	21,311.30	-
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	5,461.74	4,018.15	1,389.98	14,832.87	5,317.15	5,240.78	4,111.62	-
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5,461.74	4,018.15	1,389.98	14,832.87	5,317.15	5,240.78	4,111.62	-
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	4,226.67	2,953.08	1,250.48	11,205.01	4,010.87	4,004.14	3,046.56	-
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(9.14)	(0.61)	(5.99)	(10.97)	(2.30)	(9.14)	(0.61)	-
6	Equity Share Capital	1,191.98	1,191.98	1,191.98	1,191.98	1,191.98	1,191.98	1,191.98	-
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	44,999.61	32,508.81	-	-	-
8	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations) -								
	Basic :	7.09	4.95	2.10	18.80	6.73	6.72	5.11	-
	Diluted :	7.07	4.94	2.10	18.73	6.72	6.69	5.09	-

Note :

a. The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2025 filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2025 is available on the website of National Stock Exchange of India Limited i.e. www.nseindia.com and BSE Limited i.e. www.bseindia.com and on the website of the Company i.e. www.manoramagroup.co.in.

Place: Raipur
Date : April 26, 2025

For Manorama Industries Limited
SD/-
Ashish Ramesh Saraf
Managing Director
DIN: 00183357

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the Vendors (1) Imtiaz Mohamed Khan Kasam alias Imtiaz Kasam alias Imtiaz Khanmohamed Kasam, addressed at 202, Wellspring Ct, Brentwood, IN, 37027, USA and (2) Kamil Khanmohamed Kasam, addressed at 1316 Caminito Arriata, La Jolla, CA, 92037, USA have collectively agreed to sell, convey and transfer to our clients the property described in the Schedule hereunder written.

(1)) Imtiaz Mohamed Khan Kasam alias Imtiaz Kasam alias Imtiaz Khanmohamed Kasam, (2) Kamil Khanmohamed Kasam, have jointly and collectively represented and informed our clients that the property described in the Schedule hereunder has been devolved upon them pursuant to a Consent Term and Order dated 1st August 2024 of Hon'ble High Court their undivided share, right, title and interest in the said new flat shall be in the ratio of 55%-45% and the release deed being executed in pursuance thereof.


Any person having any claims, dispute or right in respect of the Schedule property, by way of inheritance, share, sale, exchange, mortgage, lease, Sub-Lease, tenancy, lien, license, gift, trust, maintenance, easement, possession or encumbrance or development rights or any other arrangement, attachment, injunction, or under any decree, order or award passed by any Court of Law, Tribunal, Revenue or Statutory Authority or arbitration, right of prescription or pre-emption or under any Agreement for Sale or other disposition, loans, advances howsoever or otherwise whatsoever are required to make the same known in writing, together with notarially certified true copies of supporting documents, to the undersigned at the address mentioned below within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which the sale and transfer of the property described in the Schedule hereunder shall be completed in favour of our clients' without any reference or recourse to such claims, disputes or objects and the same, if any, shall be considered to have been waived, abandoned and/or not binding on our client's.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:
(Description of the said property)

ALL THE PIECES AND PARCELS that property being New proposed Flat bearing No. 601 on the 6th floor of the proposed Building admeasuring 1546 square feet all-inclusive carpet area (which includes area constructed by use of compensatory fungible FSI) in building belonging to the society being known as "Varun", proposed to be standing on the portion of all that piece and parcel of land admeasuring in aggregate 1,027.50 square meters or thereabouts, bearing CTS Nos. C/1019, C/1020 and C/1021 all Village Bandra, Taluka Andheri, Mumbai Suburban District lying, being and situated at 34, Carter Road, Bandra (W), Mumbai - 400050 "said New Flat" BY virtue of development of the said building the aforesaid new flat have been allotted in lieu of old Flat no 51, admeasuring 1070 (carpet) square feet built up area together with a car parking space, in the Building known as Varun Co-operative Housing Society Ltd situated at Plot no 34, Carter Road, Bandra (W), Mumbai - 400050, Village Bandra (W), CTS No. C/1019, C/1020 and C/1021 in H/West Ward Bandra, Mumbai **ALONGWITH** the Society Known as Varun Co-operative Housing Society Ltd having Registered No BOM(W-HW)/HSG/TC/642 of 1985-86 dated 23/09/1985 having 100% shares towards the said Flat being Share Certificate no 12 dated 26/10/1986 being Five fully Paid up shares of Rs 50/- (fifty) each amounting to Rs 250/- from no 56 to 60 and all other benefits attached thereto;

sd/-
M/s. Ganesh & Co. (Advocates)
71/C "Sundar" Bldg, 2nd Floor,
Unit No. 23 & 24, N.G. Acharya Marg,
Above Indian Bank, Opp Vaishali Hotel,
Chembur, Mumbai - 400071

Place: Mumbai
Date : 27/04/2025



The India Cements Limited
(A subsidiary of UltraTech Cement Limited)

Registered Office: "Dhun Building", 827, Anna Salai, Chennai 600 002.
Corporate Office: "Coromandel Towers", 93, Santhome High Road, Chennai 600 028.
Website: www.indiacements.co.in Email ID: investor@indiacements.co.in CIN: L26942TN1946PLC000931

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2025

(Rs. in Crores)

Sl. No.	Particulars	STANDALONE				CONSOLIDATED			
		Quarter Ended 31.03.2025	Year Ended 31.03.2025	Quarter Ended 31.03.2024	Year Ended 31.03.2024	Quarter Ended 31.03.2025	Year Ended 31.03.2025	Quarter Ended 31.03.2024	Year Ended 31.03.2024
		Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	1220.67	4138.75	1270.05	4996.75	1223.61	4357.31	1255.66	5056.08
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(98.43)	(848.50)	(48.78)	(296.76)	(89.59)	(679.13)	(63.72)	(309.51)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(101.13)	(794.37)	(32.91)	(254.67)	0.51	(171.34)	(47.83)	(267.41)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(75.66)	(667.56)	(29.33)	(202.52)	24.60	(112.84)	(48.58)	(219.59)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	(74.65)	4224.26	(27.31)	(199.86)	15.82	4748.63	(59.04)	(226.95)
6	Equity Share Capital	309.90	309.90	309.90	309.90	309.90	309.90	309.90	309.90
7	Other Equity (Reserves)		9313.36		5089.11		9884.23		5264.82
8	Earnings Per Share (of Rs 10/- each) (for continuing and discontinued operations)								
	1. Basic (in Rs):	(2.41)	136.31	(0.88)	(6.45)	0.51	153.23	(1.91)	(7.32)
	2. Diluted (in Rs):	(2.41)	136.31	(0.88)	(6.45)	0.51	153.23	(1.91)	(7.32)

Note :

The above is an extract of the detailed format of Quarterly and Year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Year ended Financial Results are available on the websites of the Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and company's website (www.indiacements.co.in).

Place : Chennai
Date : 26.04.2025

for THE INDIA CEMENTS LIMITED
K C JHANWAR
DIRECTOR

